

28th May, 2022

BSE Limited Department of Corporate Services Rotunda Building Mumbai Samachar Marg Mumbai 400 001 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Listing Department Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051

Dear Sir,

Sub: Intimation of Notice published in newspapers under Investor Education and Protection Fund (IEPF) Rules – Transfer of Shares to IEPF

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the following documents:

- (i) Copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Sakal (Marathi).
- (ii) Copy of reminder letters to the shareholders
- 2. The above reminder letters were sent to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to IEPF Authority. This is pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended.
- 3. The above information is also available on the website of the Company www.voltas.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, **VOLTAS LIMITED**

(V. P. MALHOTRA)
Vice President - Taxation,
Legal & Company Secretary

Encl.

VOLTAS LIMITED

Corporate Management Office

Registered Office Voltas House 'A' Dr Babasaheb Ambedkar Road Chinchpokli Mumbai 400 033
Tel 91 22 66656251 66656258 Fax 91 22 66656311 e-mail vpmalhotra@voltas.com website www.voltas.com
Corporate Identity Number L29308MH1954PLC009371

M.P. MADHYA KSHETRA VIDYUT VITARAN CO. LTD.

(Govt. of M.P. Undertaking) Nishtha Parisar, Bijalee Nagar, Govindpura. Bhopal-23 Phone: 0755-2602033-36, Fax: 2589821, 2586636 No.: MD/MK/04/Abgd.NIT/450 Bhopal, Date: 27.05.2022

TENDER NOTICE MPMKVVCL, Bhopal, invites following bids from manufacturers/repairers through e-tendering.

Tender Particulars Approx. Tender Date of Date of openina Specifi-Value Fee Pre-Bid cation (Rs. Con-Number Lakh) Rs.) ference tender MD/MK/ Repairing & Testing of BGP 11612.08 23600/-06.06.22 21.06.22 failed 11/0.4 KV Distribution 04/781 3:30 PM 12:00 Transformer (25 KVA to 200 KVA)

Other details are available on Company website https://portal.mpcz.in & https://mptenders.gov.in

CHIEF GENERAL MANAGER M.P. Madhyam/105097/2022 (PROC.)

RAVI KUMAR DISTILLERIES LIMITED

CIN:L51909PY1993PLC008493 Regd. Office: C-9, C-10 Industrial Estate, 2nd Main Road, Thattanchavady, Puducherry - 605 009. Ph : 0413-2244007, 2248888, 2248887, E-mail: cs@ravikumardistilleries.com Web site : www.ravikumardistilleries.com

CIŲ	EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND TEAR ENDED 5 1ST MARCH, 2022 (RS. III LAKIIS)						
		Quarter Ended		Year Ended			
SI. No.			31.03.2021	31.03.2022	31.03.202		
NU.		(Audited)	(Audited)	Audited	Audited		
1	Net Sales / Income from Operations	1,605.87	-	2784.65	60.06		
2	Net profit/Loss for the period (before tax after Exceptional and /or Extraordinary Items*)	19.05	(115.08)	(488.11)	(536.61)		
3	Net profit after Exceptional Items	19.05	(115.08)	(1,323.98)	(736.61)		
4	Total Comprehensive Income After Tax	19.05	(113.20)	(1,323.23)	(733.78)		
5	Equity Share Capital	2400.00	2400.00	2400.00	2400.00		
6	"Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year"	N.A.	N.A.	2181.14	3448.56		
7	EPS Basic Diluted	0.15 0.15	(0.46) (0.46)	(5.45) (5.45)	(3.04) (3.04)		

Notes: 1 The above is an Extract of the detailed format of quarterly and yearly results filed with the stock exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (listing obligations and disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Annual audited Financial Results 31.03.2022 are available on the websites of the Stock Exchange(s) and the company's website at www.ravikumardistilleries.com.

2* Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules. Place : Puducherry Date : 27,05,2022

On behalf of the Board of Directors For **Ravi Kumar Distilleries Limited** BADRINATH.S. GANDHI Executive Director, DIN: 01960087

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT CHENNAI

Company Petitions No. CP(CAA)/46 (CHE)/2022 and CP(CAA)/47 (CHE)/2022 Connected With Company Application No.CA/669/CAA/2020 and CA/670/CAA/2020

IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013
AND
IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 READ WITH THE COMPANIES (COMPROMISES, ARRANGEMENTS AND AMALGAMATIONS) RULES, 2016 AND

AND
IN THE MATTER OF SCHEME OF AMALEMATION OF INFORMATION INTERFACE
INDIA PRIVATE LIMITED ("TRANSFEROR COMPANY") WITH NIYOGIN FINTECH
LIMITED ("TRANSFEREE COMPANY") AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS
AND CREDITORS

nformation Interface India Private Limited

Velachery Chennai, Tamil Nadu - 600042

(CIN: U72200TN2000PTC132270) A company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at M.I.G. 944, Ground Floor, TNHB Colony, 1st Main Road ... Petitioner / Transferor Compan

NOTICE

NOTICE is hereby given that the Petitioner Company filed Petition vide C.P. No. CP(CAA), 46(CHE)/2022 under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and the Rules 49(0H)/2022 under Sections 200 to 232 of the Companies Act, 2013 and the Allies thereunder for the directions stated in the application in respect of Scheme of Amalgamation under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions under the Companies Act, 2013 (*CA 2013*) between information Interface India Private

under the Companies Act, 2013 (CA 2013) between information interface india "Private Limited ("Petitioner/ Transferor Company") and Nyogin Fintech Limited ("Transferee Company") and their respective shareholders and Creditors ("Scheme") before the Hon'ble National Company Law Tribunal; Chennal Bench ("Tribunal"). By common order dated April 20, 2022 in CP's/46 and 47/CAA/2020, the Tribunal interial directed the Petitioner Company to publish the notice concerning the Scheme and fixed for hearing before Chennal bench of National Company Law Tribunal on June 22, 2022. National Coninging Law mount of Sure 22, 2022.

Accordingly, any person desirous of supporting or opposing the said Scheme should send to the Petitioner Company's Advocates, notice of his/her Intention, signed by him/her or his/ her Advocate, with his/her name and address not later than seven days before the date fixed

for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the scheme, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. Copy of such notice may simultaneously also be served upon the Petitioner Company. Copies of the application and documents will be furnished by the undersigned to any persol requiring the same on payment of the prescribed charges for the same Dated at Chennai on 27 day of May, 2022

M/s. D.R. Law Chambers, Advocates 4th Floor, Trinity House, New No.18, Old No.11, 4th Street, Tirumurthy Naga Nungambakkam, Chennai - 600034 BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL Bench at Chennai

BENCH AT CHENNAU

Company Petitions No. CP(CAA)/46 (CHE)/2022 and CP(CAA)/47 (CHE)/2022

Connected With

Company Application No.CA/669/CAA/2020 and CA/670/CAA/2020

IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013

AND

IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS

IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS
OF THE COMPANIES ACT, 2013 READ WITH THE COMPANIES (COMPROMISES,
ARRANGEMENTS AND AMALGAMATIONS) RULES, 2016
AND
IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION OF INFORMATION INTERFACE
INDIA PRIVATE LIMITED ("TRANSFEROR COMPANY") WITH NYYGGIN FINTECH
LIMITED ("TRANSFEREE COMPANY") AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS
AND CREDITORS

CIN: L65910TN1988PLC131102)

... Petitioner / Transferee Company

NOTICE
NOTICE is hereby given that the Petitioner Company filed Petition vide C.P. No. CP(CAA), 47(CHE)/2022 under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and the Rules thereunder for the directions stated in the application in respect of Scheme of Amalgamation under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions under the Companies Act, 2013 (*CA 2013*) between Information Interface India Private initiet in the Companies Act, 2013 (CAR2013) between montation mice face mula arrivate initiet ("Transferor Company") and Niyogin Fintech Limited ("Petitione/Transferee Company") and their respective shareholders and Creditors ("Scheme") before the Hon'ble National Company Law Tribunal, Chennal Bench ("Tribunal"). By common order dated April 20, 2022 in CP's/ 46 and 47/CAA/2020, the Tribunal *interalia* directed the Petitioner Company to publish the notice concerning the Scheme and fixed for hearing before Chennal bench of National Company Law Tribunal on June 22, 2022

Accordingly, any person desirous of supporting or opposing the said Scheme should send to the Petitioner Company's Advocates, notice of his/her intention, signed by him/her or his/ her Advocate, with his/her name and address not later than seven days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the scheme, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. Copy of such notice may simultaneously also be served upon the Petitioner Company

Copies of the application and documents will be furnished by the undersigned to any persor

requiring the same on payment of the prescribed charges for the same Dated at Chennai on 27 day of May, 2022 M/s. D.R. Law Chambers, Advocates

4th Floor, Trinity House, New No.18, Old No.11, 4th Street, Tirumurthy Naga Nungambakkam, Chennai - 600034

RISHI TECHTEX LIMITED

CIN: L28129MH1984PLC032008 612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (West), Mumbai-400 011 Tel. No. (022) 23075677 / 23074585, Fax No. (022) 23080022 Email: info@rishitechtex.com Website: www.rishitechtex.com

		Quarter Ended	1	Year E	(₹ In Lakhs ndad
Particulars	31-03-2022	31-12-2021	31-03-2021	31-03-2022	31-03-2021
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total income from operations	2500.77	3187.59	2924.83	10085.75	8106.79
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	72.94	72.86	110.49	209.47	60.06
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	72.94	72.86	110.49	209.47	60.06
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	33.21	52.68	92.31	131.85	41.88
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	32.32	52.06	92.69	130.96	42.26
Equity Share Capital	739.10	739.10	739.10	739.10	739.10
Other Equity excluding Revaluation Reserve	2199.32		2068.36	2199.32	2068.36
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)					
Basic	0.45	0.71	1.25	1.78	0.57
Diluted	0.45	0.71	1.25	1.78	0.57

- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Financia Year ended 31st March, 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The above Audited financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 27th May 2022 and the Statutory Auditor has conducted audit of the above financial results pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.
- The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Account Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.
- The previous period's figures have been regrouped / rearranged / reclassifed wherever necessary.
- . The full format of the Financial Results are available on the stock exchange website and the website of the company i.e www.rishitechtex.com

Abbott For RISHI TECHTEX LIMITED

Abhishek Patel Managing Director Date: 27th May, 2022 DIN: 05183410

VOLTAS

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ('the Rules'), the Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the Demat Account of IEPF Authority.

A list of such shareholders who have not encashed their dividend(s) for seven consecutive years, i.e. for the financial year 2014-15 and subsequent years and whose Equity Shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority on 3rd September, 2022, is displayed on the requested to refer to the 'Investor' section to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF.

to the concerned shareholders at their registered postal address informing them to claim such unclaimed dividend(s). The communication is addressed to those shareholders, whose dividend(s) have remained unclaimed and whose share(s) are liable to be transferred to IEPF on 3rd September, 2022. The respective shareholders are advised to claim such dividend(s) latest by 29th August, 2022.

Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed within the due date, the Equity Share(s) in respect of which the dividends have remained unclaimed for 7 consecutive years, shall be transferred to IEPF, without any further notice to the shareholders in the following manner:

In case the Equity Shares are held:

Place: Mumbai

- on completion of required procedure in respect thereof. The original share certificate(s) registered in the name of the Shareholder will be deemed to be cancelled and
- In Demat form The Company shall transfer the shares by way of Corporate Action through the Depositories to the demat account of IEPF Authority established by the

The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be transferred to IEPF Authority.

However, the unclaimed dividend(s) and the Equity Share(s) so transferred to IEPF Authority can be claimed back by the Shareholders, by submitting an online application in the prescribed web-Form IEPF-5 available on the website of MCA at www.iepf.gov.in. Physical copy of the said form, duly signed along with e-form submission acknowledgement / challan and requisite documents as stated in web-Form IEPF-5, are required to be sent to the Nodal Officer of Voltas Limited at the Registered Office address mentioned below, for further processing of the claim.

The Shareholders may further note that the details of unclaimed dividends uploaded by the Company on its website shall be treated as adequate notice by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and Equity Shares transferred to the IEPF.

For further information, the concerned Shareholders may contact the Registrar and Transfer Agent (RTA) of the Company - TSR Consultants Private Limited, Investor Service Section, Unit: Voltas Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai 400083 Tel. No.: +91 22 66568484, Fax No.: +91 22 66568494 Email: csg-unit@tcplindia.co.in

VOLTAS LIMITED

Mumbai, 27th May, 2022 Registered Office: Voltas House 'A',

Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400 033.

Tel. No.: +91 22 6665 6511 Fax No.: +91 22 6665 6311 Website: www.voltas.com

Sd/-V.P. Malhotra Nodal Officer and Vice President -Taxation, Legal & Company Secretary

माँ महामाया सहकारी शक्कर कारखाना मयदित, अम्बिकापुर ग्राम-केरता ई-निविदा आमंत्रण सूचना

ई-निविदा विज्ञप्ति क्रमांक 737

माँ महामाया सहकारी शक्कर कारखाना मर्यादित् अम्बिकापुर ग्राम केरता के 2500 टी.सी.डी. शक्कर कारखाना में स्थापित बगास बेस 06 मेगावाट पावर प्लॉट की सरपलस 2.5 मेगावॉट पावर CSPDCL को निर्यात/विक्रय हेतु रवीच यार्ड निर्माण सम्पूर्ण सामाग्री सहित हेतु ई-निविदा निम्नलिखित तिथि अनुसार आमंत्रित की जाती है। इच्छूक फर्मों/निविदाकार द्वारा भाग लेने के लिए ई-टेण्डर के वेबसाईट में जाकर ई-निविदा हेतु फार्म राशि 5311.00 रूपये (5000 रूपये 311.00 रूपये चिप्स द्वारा ली जाने वाली सर्विस चार्ज) ऑनलाईन के माध्यम से जमा कर शासकीय ऑनलाईन वेबसाईट (E-Procurement Portal: http://eproc.cgstate.gov.in) से फार्म डाऊनलोड़ कर अपलोड़ कर सकते हैं ।

- 1	क्रं.	ई-निविदा का विवरण (कार्य का विवरण)	निविदा प्रपत्र विक्रय/जमा	निविदा खोलने की
-1			तिथि एवं समय	तिथि एवं समय
	01	Complete Engineering Drawing, Design, Procurement, Supply, Commissioning, Testing & Trial of Power Export to CSPDCL Work of 2.5MW 11/33 KV Switch Yard Station. (With 02 Year AMC) 5 MVA Switch Yard with Power Evacuation System, Synchronization Panel, Safety Panels with Alarm, Cubicles and Elect. Panels. Complete Civil work of Switch Yard/Control	दिनांक 28/05/2022 को समय शाम 05.00 बजे से 11/06/2022 को समय दोपहर 12.00 बजे तक फार्म भर कर/अपलोड़ करने पर	दिनांक 11/06/2022 को समय दोपहर 02:00 बजे के बाद

उपरोक्त ई-निविदा से सम्बंधित विस्तृत जानकारी एवं निविदा प्रपत्र हेतु कारखाने के Website- www.mahamayasugar.com एवं शासकीय ऑनलाईन वेबसाईट (E-Procurement Portal: http://eproc.cgstate.gov.in) पर देखा एवं डाऊनलोड किया जा सकता है एवं कारखाना प्रबंधन द्वारा मात्रा में कमी या वृद्धि किया जा सकता है एवं बिना कारण बताए निविदा निरस्त किया जा सकता है।

प्रबंध संचालव



Abbott India Limited

CIN: L24239MH1944PLC007330

Regd Office: 3, Corporate Park, Sion-Trombay Road, Mumbai - 400 071 Tel No.: 022-5046 1000/2000/6797 8888 Fax No.: 022-5016 9400 Email Id: investorrelations.india@abbott.com Website: www.abbott.co.in

NOTICE

Notice is hereby given that Abbott India Limited ("the Company") has, in accordance with the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time, sent reminder letter to the concerned shareholders at their addresses available with the Company, inter alia providing the manner of claiming their unclaimed/unpaid dividends lying with the Company for a period of seven years from the financial year 2014-15 onwards

Further, in terms of the said provisions, if the said unclaimed/unpaid dividend is not so claimed by the concerned shareholders, the equity shares held by them along with the unclaimed/ unpaid dividends attached shall be transferred to Investor Education and Protection Fund ("IEPF") as per procedure and timelines stipulated in the Rules, without any further notice. No claim shall lie against the Company in respect of said shares and dividend transferred to IEPF Authority pursuant to the said Rules.

The said shares along with dividend transferred to the IEPF pursuant to the said Rules, can be claimed directly from the IEPF Authority by filing an application in Form IEPF-5. Procedure for the same is available on the websites of the Company at www.abbott.co.in and on IEPF Authority at www.iepf.gov.in.

In case of any queries or for further information, concerned shareholders may contact the Company Secretary at the following address:

Abbott India Limited

Corporate Office:

16th Floor, Godrej BKC, Plot C - 68, "G" Block, Bandra-Kurla Complex, Near MCA Club,

Bandra (East), Mumbai 400 051

Tel No.: 022-5046 1000/2000 Fax No.: 022-5016 9400

E-mail: investorrelations.india@abbott.com The copy of this notice is also available on the website of the Company at www.abbott.co.in.

Abbott India Limited

Mumbai May 28, 2022

Krupa Anandpara Company Secretary Membership No.: ACS16536



The Indian Hume Pipe Co. Ltd. Registered Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbal - 400 001. CIN: L51500MH1926PLC001255 • Tel: +91-22-2261 8091, +91-22-4074 8181 • Fax: +91-22-2265 6863

E-mail: Info@indianhumepipe.com • Website: www.indianhumepipe.com

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022 /7 in Lakhe\

				(K IN LAKIS)
		Unaudited	Audited	Unaudited
SI. No.	Particulars	Quarter ended March 31, 2022	Year ended March 31, 2022	Quarter ended March 31, 2021
1	Total Income from Operations	39328.52	152509.60	48103.83
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2672.36	7798.19	5177.24
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2672.36	7798.19	5177.24
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1978.13	5779.01	3845.27
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2020.89	5734.29	3944.25
6	Equity Share Capital (face value of ₹ 2/- each)	968.94	968.94	968.94
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	64052.75	64052.75	59287.40
8	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (*Not Annualised) a) Baslc : (₹) b) Dlluted : (₹)	4.08* 4.08*	11.93 11.93	7.94* 7.94*
Notor	, , ,			

The above is an extract of the detailed format of the audited financial results for the quarter and year ended March 31, 2022, filed with BSE and NSE, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results for the quarter and year ended March 31 2022 is available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.indianhumepipe.com).
 Net profit for the quarter ended March 31, 2021 includes reversal of outstanding interest provision of ₹ 2132 Lakhs due to waiver granted under the Amnesty Scheme - 2021 of State Government of Rajasthan.

 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on May 27, 2022. For The Indian Hume Pipe Co. Ltd.

Date: May 28, 2022

Rajas R. Doshi Chairman & Managing Director DIN : 00050594

NOTICE



Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority (IEPFA)

Education and Protection Fund Authority (IEPFA)
Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of
Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit,
Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") the Final Dividend declared
for the financial year 2014-15, which remained unclaimed for a period of
seven years will be credited to the Investor Education and Protection Fund
(IEPF) within a period of 30 days after the due date i.e., September 2, 2022.
The shares on which dividend was unclaimed for seven consecutive years
starting from 2014-15 will also be transferred to Investor Education and
Protection Fund Authority (IEPFA) as per the procedure set out in the Rules. The Company will not transfer such shares to the IEPFA where there is a specific order of Court / Tribunal restraining transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

In compliance to the Rules, the Company has already communicated individually the shareholders concerned and the details of dividend and shares liable to be transferred to IEPF and IEPFA respectively are also made available on our website. Shareholders concerned may refer to the web-link www.vguard.in to verify the details of their un-encashed dividend and the shares liable to be transferred.

Shareholders who have not claimed Final dividend for the financial year 2014-15 and onwards, are requested to claim the same on or before August 25, 2022.

and onwards, are requested to claim the same on or before August 25, 2022.

Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPFA, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to IEPFA and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPFA. The original share certificate(s) which are registered in the name of original share certificates in the properties of the properties of the dependence of the properties of the properties of the dependence of the properties of the pro The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Shareholders holding shares in dematerialized form and whose shares are liable to be transferred to IEPFA, may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favor of the DEMAT account of the IEPFA.

The shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPFA.

In case the Company does not receive any request from the shareholders concerned on or before August 25, 2022, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the dividend to the IEPF within a period of 30 days after due date i.e., September 2, 2022. The shares on which dividend is unclaimed for seven consecutive years shal also be transferred without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to the IEPFA. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPFA including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules.

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd, Surya 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore- 641 O28, Tel: 422 2314792 email ID: coimbatore@linkintime.co.in.

May 28, 2022

For V-GUARD INDUSTRIES LIMITED Sd/-Jayasree K Company Secretary

V-GUARD INDUSTRIES LIMITED, Regd. Office: 42/962, Vennala High School Road, Vennala P.O, Ernakulam – 682 028, Kerala, India. I Ph: 0484-4335000. E-mail: mail@vguard.in I Website: www.vguard.in I CIN: L31200KL1996PLC010010

UVAL

URAVI T AND WEDGE LAMPS LIMITED CIN: L31500MH2004PLC145760

Regd. Off.: Shop No. 329 Avior, Nirmal Galaxy, L. B. S Marg, Mulund (West), Mumbai-400080

Website : www.uravilamps.com; Email : info@uravilamps.com

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companie Act. 2013. Rules made thereunder and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), read with the General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, and General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020. General Circular No. 33/2020 dated September 28, 2020 General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January 2021, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 and General circular No. 03/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactments thereof for the time being in force), approval of the Members of Uravi T and Wedge Lamps Limited (the 'Company) is being sought by way of Postal Ballot through e-voting process only ('e-voting').

n compliance with the above mentioned provisions and MCA circulars, the electronic copies of Postal Ballot Notice ('Notice') along with the Explanatory Statement shall be sent on Tuesday, May 31, 2022 to those Members whose names appeared in the Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Company Depositories respectively as at the close of business hours on Friday, May 27,2022 (the 'Cut-off date') and whose e-mail IDs are registered with the Company / Depositories. In accordance with the above mentioned Circulars, members can vote only through e-voting process. Further, pursuant to the aforesaid circulars the requirement of sending physical copies of the postal ballot notice, forms and pre-paid business reply envelopes

The e-voting period shall commence on Wednesday, June 01, 2022 (9.00 am IST) and end on Thursday, June 30, 2022 (5.00 p. m. IST). Members shall cast their vote electronically during the aforesaid period. The e-voting module shall be disabled at 5.00 pm IST on Thursday, June 30, 2022 and e-voting shall not be allowed beyond the same During this period, Members of the Company holding shares either in physical form or ir dematerialized form shall cast their vote by e-voting.

Notice shall be available on the Company's websitewww.uravilamps.com, website of Stock Exchange i.e. NSE Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner to register / update email addresses : Members who have not registered their e-mail address with the Company or their

Depository Participant are requested to register their e-mail address in the following

manner: • For Physical Shareholders

Send Scanned copy of the following documents by email to:info@uravilamps.com a. A signed request letter mentioning your name, folio number and complete address

Self-attested scanned copy of the PAN Card, and

Self-attested scanned copy of any document (such as Aadhar card, Driving Licence Election Identity card, Passport) in support of the address of the Members as

registered with the Company. For Electronic Shareholders

Place: Mumba

The shareholders holding shares in electronic mode are also requested to registe update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts

he details of the e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the Postal Ballot. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the Postal Ballot Notice. This newspaper intimation will also be available on the Company's website a

ww.uravilamps.com and on the website of NSE Limited at www.nseindia.com By Order of the Board of Directo

Niraj Damji Gada Managing Director and CFO DIN: 00515932

IN: L29308MH1954PLC009371

e-mail: shareservices@voltas.com

Place : Mumbal Date : May 27, 2022

In compliance with the Rules, the Company has sent individual communication in physical mode

In Physical form – New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF

भाजी मार्केट या आरक्षणाचा खाजगी अनिल देशमुख करणाच्या माध्यमातून विकास करण्यात केईएममध्ये दाखल गाळा क्र. ०७, १३, २२, २३ गाळयांचे ३ वर्षे मुदतीवर भाडेकरारावर देण्याबाबतची जाहीर

मुंबई, ता. २७ : अनिल देशमुख यांना बुधवारी (ता. २५) केईएममध्ये www.mahatenders.gov.in या तपासणीसाठी दाखल करण्यात आले संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. सदर ई-निविदेस दिनांक ०६/०६/२०२२ या होते. त्यांना रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे तपासणीसाठी ते दोन दिवसांपासून रुणालयातच दाखल आहेत. देशमुख यांची हॉल्टर मॉनिटरिंग टेस्ट करण्यात

दिनांक: २६/०५/२०२२ सही/-मुख्याधिकारी,

🅎 पेण नगरपरिषद, पेण

जाहीर फेर ई-निविदा सूचना

2055-53 पेण शहराच्या मंजूर आराखड्यातील आरक्षण क्र.१४ (अंतिम भूखंड १०१)


आलेल्या इमारतीतील तळ मजल्यावरील

ई-निविदा सूचना शासनाच्या https://

कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

पेण नगरपरिषद, पेण | आली असल्याचे समजते.

MAHARASHTRA UNIVERSITY OF



HEALTH SCIENCES Mhasrul, Dindori Road, Nashik - 422 004 Tel: (0253) 2539145/149 EPABX:0253-2539100, 300

Email:registrar@muhs.ac.in/purchase@muhs.ac.in, wbsite:http://www.muhs.ac.in e-Tender Notice No. PUR/05/2022-23

Maharashtra University of Health Sciences, Nashik invites proposals for supply of office stationery.

For the detailed Tender document, interested bidder should visit http://mahatenders.gov.in and www.muhs.ac.in. Tender submission would be online and the deadline to submit the proposals is 13/6/2022.

Date: 28/05/2022

Dr. Kalidas D. Chavan Registrar MUHS, Nashik

सोनोग्राफी केंद्र नोंदीसाठी पोर्टल

पीसीपीएनडीटी वेबपोर्टलचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, ता. २७ : सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी आणि नृतनीकरण प्रक्रिया यापुढे ऑनलाईन पार पडणार असून पीसीपीएनडीटीच्या वेबपोर्टलवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालयात हेलपाटे मारणे व खर्चापासून दिलासा मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबईतील कुपरेज येथील महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे लोकार्पण झाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे या वेळी म्हणाले. राज्यात मला-मलींची संख्या समान राहावी यासाठी राज्य सरकार प्रस्तीपूर्व गर्भिलंगनिदान प्रतिबंधात्मक (पीसीपीएनडीटी)

≫ नवजात शिशू रुग्णवाहिका सेवेत

आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य सुविधा पुरवणारी राज्यातील पहिली नवजात शिशू रुग्णवाहिका सेवेत दाखल झाली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुंबईत झाले. सर्व साधनसामुग्री, अद्ययावत उपकरणे आणि सुविधांनी सज्ज असलेली रुग्णवाहिका नंदुरबारमधील अक्कलकुवा व धडगाव, अमरावतीतील धारणी व चिखलदरा आणि नाशिकमधील पेठ या आदिवासी भागातील शासकीय रुग्णालयांत दाखल होणार आहेत.

काटोकोर अंमलबजावणी करत आहे. राज्यातील सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी-नूतनीकरणासाठी विभागाने वेबपोर्टल सुरू केले आहे. यामुळे या वेबपोर्टलद्वारे नोंदणी/ नूतनीकरण प्रक्रियेवर देखरेख केली

जाणार आहे. केंद्र सरकारच्या 'ईज ऑफ डुईंग बिझनेस' या कार्यक्रमांतर्गत पीसीपीएनडीटी ऑनलाईन नोंदणी/नूतनीकरण कार्यप्रणाली विकसित करण्याच्या

सूचना होत्या. त्यानुसार http:// pcpndtonlineregistration. maharashtra.gov.in कार्यप्रणाली महाऑनलाईन (महा-आयटी) या संस्थेच्या मदतीने विकसित केली आहे.

राज्य महिला आयोगाचा चंद्रकात पाटलांना दणका विधानाबाबत खुलासा करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा



चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया

केलेल्या आक्षेपाई विधानाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. या आक्षेपाई विधानाबाबत चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांत लेखी खुलासा करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने आज दिले.

पुणे शहर लीगल सेलचे ॲड. असीम सरोदे यांच्यासह अन्य काही जणांनी आयोगाकडे याबाबत लेखी

तक्रार केली आहे. याची दखल आयोगाने घेतली आहे. पाटील यांनी या विधानांबाबत आयोगाकडे दोन दिवसांत लेखी खुलासा करावा, असे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत. महिला आज स्वकर्तृत्वाने शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यामुळे पाटील यांचे वक्तव्य महिलांच्या आत्मसन्मानला ठेच पोहोचवणारे आहे. यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल, याचे भान ठेवावे, असेही आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पाटील यांना सुनावले आहे. ओबीसी आरक्षण आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना चंद्रकात पाटील यांनी सुप्रिया सुळे

कार्यपालक अभियंता का कार्यालय, पेयजल एवं स्वच्छता प्रमण्डल, पाकुड़

Email ID- eedwsd.pakur@gmail.com ./ पाकुड़,

अतिअल्पकालिन अल्पावधि भाव पत्र आमंत्रण सूचना संख्या-4 मुख्य अभियंता–सह–कार्यकारी निदेशक, पी०एम०यू०, पेयजल एवं स्वच्छता विभाग, झारखण्ड, राँची के पत्रांक Water Testing Training Related-42/2021-634/ SWSM दिनांक-04.05.2022 के आलोक में Proposed NABL जिला स्तरीय जल जाँच प्रयोगशाला पाकुड़ के लिए अति आवश्यक उपकरण का क्रय किया जाना है। इच्छुक संवेदकों एवं एजेंसियों से जिला स्तरीय जल जाँच प्रयोगशाला पाकुड़ के लिए अलग–अलग मुहरबन्द लिफाफे में अति अल्पाविध भावपत्र आमंत्रित की जाती है। प्राप्त भावपत्र दिनांक-03.06.2022 को अपराहन 3:00 बजे तक दर अंकित कर अद्योहस्ताक्षरी के कार्यालय कक्ष में जमा करना अनिवार्य होगा। प्राप्त सभी भावपत्रों को अद्योहस्ताक्षरी के कार्यालय कक्ष में दिनांक-03.06.2022 को अपराहन 5:00 बजे सभी भावपत्र दाताओं / उनके प्रतिनिधियों के उपस्थिति अथवा उनके अनुपस्थिति में भी खोला

SLNo	Instrument/CRM,SRM	Specification	Qty	@Rate	Total
1	Analytic Weight Box	Standard Weight Box Class-F1 Capacity-1 to 200 gram with NABL Accredited Lab Calibrated & Calibration Certificate (of 23 wire Weight)	01		
2	Digital analytical electronic Weighing Balance	4 Digit analytical balance capacity 220 gram accuracy 0.1mg with internal calibration PAN size 90mm with NABL Accredited Lab calibrated & Calibration Certificate	01		
3	Colour Comparator	Branded with NABL Accredited Lab Calibrated & Calibration certificate	01		
4	Digital Thermometer (1C-100C)	Branded with NABL Accredited Lab Calibrated & Calibration certificate	01		
5	Glass Thermometer	Mercury in-Glass type rod shape with NABL Accredited Lab Calibrated & Calibration Certificate	01		
6	Wet & Dry Thermometer/Digital thermo Hygrometer	Branded with NABL Accredited Lab Calibrated & Calibration certificate	01		
7	Precision Thermometer Digital With RTD Sensor Probe with cable	Digital LCD thermometer with sensor Probe with NABL Accredited Lab calibrated & calibration Certificate	01		
8	Potassium Chloroplatinate	CRM/SRM must be traceability of S.I unit. The competency of producer to be established as per ISO:17034 (CRM/SRM Must be traceable to S.I unit. Certificate of Analysis is essential)	01		

PP-70350 Drinking Water and Sanitation(22-23)D

कार्यपालक अभियंता पेयजल एवं स्वच्छता प्रमण्डल,पाकुड़।

व्हाल्टास

भागधारकांना सूचना

गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधीत (IEPF) कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ नुसार, गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (अकार्कटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर आणि रिफंड) नियम २०१६ (दि रुल्स) सुधारित सह वाचावा सलग सात वर्षे किंवा जास्तसाठी दावा न केलेल्या किंवा बाकी लाभांशाच्या बाबतीत कंपनीचे समभाग आयईएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात कंपनीद्वारे हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

सलगु सात वर्षांसाठी महणजेच आर्थिक वर्ष २०१४-१५ आणि पाठोपाठच्या वर्षांसाठी ज्या भागधारकांनी त्यांचा लाभांश रोख स्वरुपात घेतला नाही आणि ३ सप्टेंबर २०२२ रोजी आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात ज्यांचे समभाग हस्तांतरीत करण्यास योग्य आहेत अशा भागधारकांची यादी कंपनीचे संकेतस्थळ www.voltas.com वर इन्व्हेस्टर विभागांतर्गत दर्शविण्यात आलेली आहे. भागधारकांना विनंती करण्यात येते की, दावा न केलेल्या लाभांश आणि आयईपीएफकडे हस्तांतरीत करण्यात योग्य असलेल्या भागांच्या तपशील पडताळणीसाठी त्यांनी इन्टहेस्टर विभाग पाहावा.

नियमांच्या अनुसार, कंपनीने समक्ष स्वरुपात संबंधित भागधारकांच्या रजिस्टर्ड पोस्टल पत्त्यावर वैयक्तिक संपर्क साधलेला आहे आणि त्यांना अशा दावा न केलेल्या लाभांशावर दावा करण्याचे सचित केले आहे. अशा भागधारकांना संपर्क केलेला आहे ज्यांचा लाभांश अद्यापही दावा न केलेला आहे आणि ज्यांचे भाग ३ सप्टेंबर २०२२ रोजी आयर्डपीएफकडे हस्तांतरीत करण्यास योग्य आहेत. संबंधित भागधारकांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी अशा लाभांशाचा दावा २९ ऑगस्ट २०२२ पूर्वी

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, जर देय दिनांकापर्यंत लाभांशाचा दावा करण्यात आला नाही तर, खालील स्वरूपामध्ये भागधारकांना कोणतीही सूचना न देता, सलग ७ वर्षांसाठी बाकी दावा न केलेल्या लाभांशाच्या बाबतीतचे समभाग आयईपीएफमध्ये हस्तांतरीत करण्यात येतील. जर समभाग खालीलप्रमाणे असतील :

- समक्ष स्वरुपामध्ये : संबंधितमध्ये आवश्यक प्रक्रियेची पूर्तता केल्यानंतर आयर्झ्पीएफच्या नावे नवीन भाग प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. भागधारकांच्या नावे असलेले नोंदणीकृत मुळ प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल आणि त्यास नॉन-निगोशिएबल मानण्यात येईल.
- **डिमॅट स्वरुपात** : केंद्र सरकारद्वारे स्थापित आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात डिपॉजिटरीजद्वारे कॉर्पोरेट कार्यवाहीच्या मार्गाने कंपनी भागांचे हस्तांतरण करील.

संबंधित भागधारकांना विनंती करण्यात येते की. अशा भागांवरील भविष्यातील सर्व लाभांचे हस्तांतर आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे करण्यात येईल.

तथापि, दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत समभागाचा दावा भागधारकांना एमसीएचे संकेतस्थळ www.iepf.gov.in च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला IEPF-5 वेबफॉर्म विहित स्वरुपात ऑनलाईन सादर करुन पुन्हा करता येईल. वरील अर्जाची समक्ष प्रत, ई-फॉर्म सादरीकरण पावती/चलनावर सही केलेली आणि वेबफॉर्म IEPF-5मध्ये नमुद्र आवश्यक कागदपत्रे जोडून खाली दिलेल्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पुढील कार्यवाहीसाठी व्होल्टाज लिमिटेडच्या नोडल अधिकाऱ्याकडे पाठवणे आवश्यक आहे.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, दावा न केलेल्या लाभांशाचा तपशील कंपनीद्वारे त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेला आहे आणि नियमांनुसार आयर्झपीएफमध्ये भागांचे हस्तांतर करण्याच्या हेतूसाठी कंपनीद्वारे पुरेसी सूचना देण्यात आल्याचे मानण्यात येईल. आयईपीएफकडे समभागांचे हस्तातरण आणि दावा न केलेल्या लाभांशाच्या बाबतीमध्ये कंपनीविरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही

संबंधित माहितीसाठी, संबंधित भागधारकांनी कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी - टीएसआर कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड, इन्व्हेस्टर सर्व्हिस सेक्शन, युनिट : व्होल्टाज लिमिटेड, सी-१०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई- ४०००८३ दूरध्वनी क्र. : +९१ २२ ६६५६८४८४ फॅक्स नं. : + ९१ २२ ६६५६८४९४ ई-मेल : csg-unit@tcplindia.co.in

व्होल्टाज लिमिटेड

(a) Basic

Date: 27th May, 2022

(b) Diluted

व्ही.पी. मल्होत्रा नोडल ऑफिसर अँड व्हाईस प्रेसिडेन्ट- टॅक्सेशन लीगल अँक कंपनी सेक्रेटरी

मुंबई , २७ मे २०२२

नोंदणीकृत कार्यालयः व्होल्टाज हाउस, 'ए',

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई - ४०० ०३३. दूरध्वनी क्रः ९१ २२ ६६६५ ६५११ फॅक्स क्र. : ९१ २२ ६६६५ ६३११ संकेतस्थळ : www.voltas.com ई-मेल : shareservices@voltas.com CIN: L29308MH1954PLC009371

परब यांचे नाटक चालणार नाही!

मुंबई, ता. २७ : परिवहनमंत्री अनिल



यांच्यावर टीका केली.

ईडीने काल धाडी घातल्यानंतर परब

यांच्या

किरीट सोमय्या यांनी सरू केलेले 'तो मी नव्हेच' हे नाटक चालणार नाही, अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परब

दापोली येथील अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टबाबत सोमय्या यांनी आरोप केले होते. त्यावर हे रिसॉर्ट आपले नसल्याचा दावा परब यांनी केला होता, परंतु याच रिसॉर्टसाठी परब यांनी मालमत्ता कर आणि घरपड़ी भरली होती, तसेच वीजजोडणीसाठी अर्जही केला होता. असाही आरोप करत सोमय्या यांनी त्याबाबतची कागदपत्रे सादर केली. परब यांनी २०१९ पासून २०२२ पर्यंत तीन वर्षांचा मालमत्ता कर आणि घरपट्टी भरली आहे. तरीदेखील ही मालमत्ता त्यांनी आयकर खात्याला दाखवली नाही. त्यामुळे परब यांचे हे बेकायदेशीर रिसॉर्ट तुटणार आणि त्यांना शिक्षा होणार, असाही दावा सोमय्या यांनी केला.



मुंबई : 'मराठी नाट्य विश्व' या नावे नाट्यगृह व रंगभूमी संग्रहालयाची इमारत उभारली जाणार असून त्याच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

मराठी नाट्य विश्व' आकार घेणार

बोधचिन्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, ता. २७ : गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून 'मराठी नाट्य विश्व' या नाट्यगृह आणि रंगभूमी संग्रहालयाची इमारत उभारली जात आहे. त्याच्या बोधचिन्हाचे शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

नाटक हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते सामाजिक वेदना-व्यथा यावर नेमके बोट ठेवून उपाय शोधण्यास प्रवत्त करणारे माध्यम आहे. काळाच्या पाऊलखुणा जपणे महत्त्वाचे असते. त्यामुळे मराठी नाट्यसष्टी व रंगभूमीचा इतिहास सांगणारी 'मराठी नाट्य विश्वा'ची इमारत कागदावरून आता प्रत्यक्षात जिमनीवर साकारणार आहे, याचा आनंद आहे, असे मनोगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडले. मराठी नाट्यसृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना माझ्या मनात होती आणि ती लवकरच 'मराठी नाट्य विश्व' इमारतीच्या रूपाने प्रत्यक्ष साकारणार आहे, असे उद्गार यांनी काढले.

असे असेल स्वरूप

पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने इमारत उभारली जाणार आहे. दोन तळघर. तळमजला आणि त्यावर तीन मजले अशा स्वरूपाची ही इमारत असून जूनमध्ये इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात नाट्यगृह व संग्रहालयाच्या अंतर्गत सजावटीची कामे होतील. तळमजल्यावर ६०० प्रेक्षक क्षमतेचे मुख्य सभागृह असेल.

नारायण राणेंवर **अँजिओफ्लास्टी**

यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.



दाखल करण्यात आले

मिळालेल्या त्यांना हृदयाचा त्रास उद्भव लागल्याने वांद्रे येथील लीलावती रुगालयात दाखल केले आहे.

रुणालयाच्या डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यानंतर त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल. डॉ. जलील पारकर यांच्या माहितीनुसार, नारायण राणे यांना काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नारायण

राणे नियमित तपासणीसाठी लीलावती रुग्णालयात आले होते. या वेळी अँजिओग्राफी करण्यात आली असता काही ब्लॉक आढळले. यानंतर 🕂 शक्रवारी त्यांच्यावर ॲंजिओफ्लास्टी केली गेली. लीलावतीतील डॉ. मॅथ्यू यांनी ही आँजिओप्लास्टी केल्याचे रुग्गालयाकडून सांगण्यात आले.

LABORATORIES LTD.

CIN:L99999MH1962PLC012451

Registered Office: Unichem Bhavan, Prabhat Estate, Off S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400 102 Website: www.unichemlabs.com; E-mail Id.: shares@unichemlabs.com; Tel.: (022) 6688 8333 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & AUDITED FINANCIAL

(₹ lakha)						
Sr. No.	Particulars	Quarter ended 31st Mar'22 (Unaudited)	Quarter ended 31st Dec'21 (Unaudited)	Quarter ended 31st Mar'21 (Unaudited)	Year ended 31st Mar'22 (Audited)	Year ended 31st Mar'21 (Audited)
1	Total income from operations	27,686.48	24,829.14	26,108.65	94,292.66	1,12,397.28
2	Profit / (loss) before tax	(27.56)	(2,349.93)	1,242.67	(8,674.77)	6,564.55
3	Profit / (loss) for the period after tax	1,733.15	(2,349.93)	86.35	(5,542.96)	5,408.23
4	Total Comprehensive Income for the period				2 22	
	[Comprising of Profit / (Loss) for the period					
	(after tax) and other comprehensive income					
	(after tax)]	7,550.02	(2,387.34)	2,463.53	(5.76)	7,538.72
5	Paid-up Equity Share Capital	1,408.12	1,408.12	1,408.12	1,408.12	1,408.12
6	Other Equity [Reserves excluding Revaluation	VILLAMO COMO TODO COMO		4.0000000000000000000000000000000000000	F1000-0-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-	
	Reserve]				2,65,795.97	2,68,325.35
7	Earnings per equity share				- B. 18:	
8	(Face value of ₹ 2/- per share) (not annualized)					
	(a) Basic	2.46	(3.34)	0.12	(7.87)	7.68
	(b) Diluted	2.46	(3.34)	0.12	(7.87)	7.68

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2022 (₹ lakhs) 31" Mar'22 Particulars 31ª Dec'21 31" Mar'21 31" Mar'22 31" Mar'21 Total income from operations 36,995.36 31,130.52 27,411.72 1,26,983,22 1,23,513.53 (1,141.30) Profit / (loss) before tax 5,793.53 295.96 2,196.89 5,147.94 Profit / (loss) for the period after tax 7.147.2 (1,410.48)(40.86)3,306.17 3,432.48 Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income 5,071.95 2,373.16 (after tax)] 13.031.98 (1,634.00)8.681.22 Paid-up Equity Share Capital 1,408.12 1,408.12 1,408.12 1,408.12 1,408.12 Other Equity [Reserves excluding Revaluation 2,60,432.98 2,54,275.36 Earnings per equity share (Face value of ₹ 2/- per share) (not annualized

Notes: The standalone and consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 27th May, 2022. The statutory auditors have expressed a qualified audit opinion on these standalone and consolidated financial results. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these standalone and consolidated financial results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company at www.unichemlabs.com.

10.15

10.14

(2.01)

(2.01)

(0.06)

(0.06)

The aggregate amount of revenue expenditure incurred on Research and Development as included in the relevant expense

(₹ lakhs						
Particulars	Quarter ended 31" Mar'22	Quarter ended 31st Dec'21		Year ended 31 st Mar'22	Year ended 31* Mar'21	
Total R&D expenditure	3,014.73	2,641.63	3,632.35	11,274.10	12,990.81	

By Order of the Board

4.70

4.68

4.88

4.88

Dr. Prakash A. Mody Chairman & Managing Director DIN: 00001285

निकालावर कायदेतज्ज्ञांची विविध मते

सुनीता महामुणकर : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : देहविक्री करणाऱ्या महिला सन्मान आणि समान संरक्षण मिळण्यासाठी पात्र आहेत, त्यांना स्वेच्छेने देहविक्री करण्याचा अधिकार आहे, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. महिलांना स्वेच्छेने हा व्यवसाय करण्याची कायदेशीर मान्यता असली तरी सरसकट व्यवसाय म्हणन याला मान्यता मिळालेली आहे, असे म्हणता येणार नाही, अशी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञांनी मांडली.

प्रत्येक स्त्रीला तिची शारीरिक लैंगिकता स्वेच्छेने वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने याला आता अधिक महत्त्व आहे. मात्र, न्यायालयाने दलाली, जबरदस्ती याला मान्यता दिलेली नाही आणि संघटित

वेश्याव्यवसायावरही भाष्य केले नाही. त्यामुळे व्यवसाय म्हणून अद्याप यावर स्पष्ट निर्णय नाही, असे मत प्रेरणा संस्थेचे सहसंस्थापक प्रवीण पाटकर यांनी मांडले. अमानवी वाहतुक प्रतिबंध कायद्यात मुळातच कुठेही

सेक्सवर्क म्हणजे वेश्या म्हणून काम करणे गुन्हा आहे असे थेट म्हटलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करणे, वेश्याव्यवसायातील कमाईवर जगणे गुन्हा आहे असे म्हटले आहे. आम्ही २००० साली महाराष्ट्रातील वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत काम सुरू केले तेव्हापासून हीच मागणी आहे की, स्वतःच्या मर्जीने व्यवसाय करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवू नये. त्यांचे व त्यांच्या मुलांचे गुन्हेगारीकरण करू नये, पण कुणीच समजून घेतले नाही. सर्वोच्च न्यायालयाने संवेदनशील निर्णय दिला आहे. तसेच स्वेच्छेने वेश्या व्यावसायिक असलेल्या स्त्रियांना गुन्हेगार ठरवू नये, त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून दूर नेऊ नये, असा निर्णय न्यायालयाने देऊन वेश्यांच्या मानवी हक्कांची दखल घेतली आहे, पण यामुळे जणू काही वेश्याव्यवसायाला आता कायदेशीर मान्यता मिळाली आहे असे म्हणून चालणार नाही, असे मत मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते आणि वकील ॲड. असीम सरोदे यांनी मांडले.

देहविक्री हा गुन्हा नाही, असा न्यायनिर्णय यापूर्वीही न्यायालयांनी वेळोवेळी दिला आहे. वेश्याव्यवसाय अतिप्राचीन काळापासून भारतात व भारतीय उपखंडात अस्तित्वात आहे. वेश्याव्यवसायाबाबत अधिकृत वेश्यालय उभारणे, त्यांना आरोग्याची हमी देणे, नोंदणी करणे, या व्यवसायाची अप्रतिष्ठा संपवून त्यांना मुख्य प्रवाहात नागरिक म्हणून आणण्याकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने यापूर्वीच राज्य सरकारकडे विस्तृत शिफारस केली आहे. - <mark>रुपाली चाकणकर,</mark> अध्यक्ष, राज्य महिला आयोग

VOLTAS LIMITED

Registered Office: Voltas House 'A', Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400 033

Phone No: 022 6665 6511; Email: shareservices@voltas.com Website: www.voltas.com

CIN: L29308MH1954PLC009371

26th May, 2022

THIS COMMUNICATION IS IMPORTANT AND REQUIRES YOUR IMMEDIATE ATTENTION

Dear Shareholder(s),

Sub: Transfer of Equity Shares held by you in Voltas Limited to the Investor Education and Protection Fund (IEPF)

This has reference to the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("Rules") thereto, as amended. Pursuant to the Act read with the said Rules, all shares in respect of which dividend(s) has not been encashed or claimed for seven consecutive years or more shall be transferred to the IEPF Authority.

As per our records, dividend declared by the Company for the financial years 2014-15 to 2020-21 have remained uncashed / unclaimed in respect of your shareholding in Voltas Limited.

Details of such unclaimed dividend(s) are available on the website of the Company on www.voltas.com

You are therefore requested to immediately claim the uncashed dividend(s) due to you by returning the enclosed request letter duly signed, along with Investor Service Request Forms (ISR-1, ISR-2), the updated Client Master List (CML) and the supporting documents as mentioned in the said forms to TSR Consultants Private Limited, the Registrar and Transfer Agent of the Company ('RTA'), on or before **29**th **August**, **2022**, at the address mentioned below.

In case shares are held in electronic form: Copy of the updated CML is to be submitted. Payment will be made to the Bank Account registered against the said demat account.

In case shares are held in physical form: Investor Service Request Form ISR-1, Form ISR-2 and Form No. SH-13 (Nomination) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents, including original cancelled cheque leaf with your name as the Account holder.

The Investor Request Forms are available at the website of our RTA at https://www.tcplindia.co.in/kyc-download.html and also on the website of the Company at https://www.voltas.com/investors/kyc-forms-physical-shareholder

As per SEBI Circulars dated 3rd November, 2021 and 14th December, 2021, respectively, outstanding dividend payments will be credited directly to the Bank Account of shareholders holding shares in physical form, if the Folio is KYC compliant and Nomination details are received.

Please note that in the absence of bank details registered against your account with the RTA / Depository Participant, the payment of outstanding dividend amount cannot be effected.

Please also note that in case the dividend(s) amounts are not claimed by 29th August, 2022, the Equity Share(s) in respect of which the dividend(s) have remained unclaimed shall be transferred to the IEPF Authority in the following manner on/or after the due date i.e. 3rd September, 2022, in accordance with the notification(s) issued by Ministry of Corporate Affairs (MCA) from time to time, without any further notice to you and no liability shall lie against the Company in respect of the Equity Shares so transferred.

In case the shares are held by you:

- In physical form new share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of required procedure in respect thereof and the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed to be cancelled and non-negotiable.
- **In demat form** the Company shall inform the depository by way of Corporate Action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF.

All future benefits arising on such shares would also be transferred to IEPF Authority.

The unclaimed dividend(s) / Equity Share(s) so transferred to the IEPF Authority, can be claimed by making an online application electronically (web-Form IEPF-5) available on the website of the MCA at www.iepf.gov.in and hard copy of the Form along with the e-form submission acknowledgement / challan and other documents as mentioned in web-Form IEPF-5, duly signed, be sent to the Nodal Officer of Voltas Limited at the Registered Office of the Company at Voltas House 'A', Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400 033.

Should you need any further information, you can contact either of the following:

Registered office of the Company	Registrar and Transfer Agent (RTA)
Voltas Limited	TSR Consultants Private Limited
Company Secretariat,	Investor Service Section,
Voltas House A, 4 th Floor	C-101, 1st Floor, 247 Park,
Dr. Babasaheb Ambedkar Road,	Lal Bahadur Shastri Marg,
Chinchpokli, Mumbai 400 033.	Vikhroli (West), Mumbai – 400 083.
Tel No: +91 22 6665 6511	Tel. No.: +91 22 6656 8484
Fax No.: +91 22 6665 6311	Fax No.: +91 22 6656 8494
Email: shareservices@voltas.com	Email: <u>csg-unit@tcplindia.co.in</u>

Assuring you of best of the services, we remain,

Yours Sincerely,

Sd/-

V. P. Malhotra Nodal Officer and Vice President – Taxation, Legal & Company Secretary

Encl.: a.a.

To be returned on or before 29th August, 2022

Ref VO/MCA-IEPF-2015-2021:Sr no.1

To,

TSR CONSULTANTS PRIVATE LIMITED

(CIN: U74999MH2018PTC307859) C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg,

Vikhroli West, Mumbai – 400 083

Dear Sir/Madam.

Unit: Voltas Limited

Sub.: Payment of Unpaid / Unclaimed Dividend(s)

This has reference to the Company's letter dated 26th May, 2022 regarding transfer of equity shares to the Demat Account of the IEPF Authority, in respect of which dividend(s) has not been encashed or claimed by me / us for seven consecutive years or more. Kindly arrange for payment of unpaid / unclaimed dividend(s) as mentioned below.

(Tick ✓ whichever is applicable)

- ☐ I enclose the original instrument(s) as per the particulars given below.
- ☐ I do not possess the original instrument(s).

I confirm that I have not sold / pledged my shares and continue to be the legal owner of shares held in the below mentioned account. I have also not encashed any of the instrument(s) sent to me earlier, nor have I received any money in connection with the payment(s) mentioned below:

Account No./ Folio:

Warrant No.	Net Amount (Rs.)	Date of Payment	Last Date to Claim
		07-08-2015	29-08-2022
		02-09-2016	29-08-2022
		01-09-2017	29-08-2022
		31-08-2018	29-08-2022
		13-08-2019	29-08-2022
		26-08-2020	29-08-2022
		01-09-2021	29-08-2022

For shareholders holding shares in physical form: I request you to update my KYC / Bank details and Nomination, as stated in the enclosed Form ISR-1, Form ISR-2 and SH-13 against the above folio and accordingly, self-attested documents as mentioned in the said Forms are also enclosed.

For shares held in Electronic/ Dematerialized Form: New Bank Details are registered against my demat account and therefore, I am enclosing -

 Self-Attested copy of the Client Master List (CML) featuring my new address and bank details recorded against my demat account.

Place:
Date:
Email Id:
Contact No.

Signature of the first named Shareholder

<u>Note</u>: In absence of complete bank details registered against your account with RTA/Depository Participant as the case may be, payment of outstanding dividend amount cannot be effected. Payment will be made only to KYC Compliant Shareholders.